

प्रश्न - नोट्सच्या 'काळीमेही स्वयंवर' काब्याचे कृतावलम्बी विशेष सांगा त्रिंवा

* काळीमेही स्वयंवर काब्यावलम्बी सांख्य, महाभाग्याचा आशाचा भाव दिला येतो त्रिंवा.

* महानुभाव संषुद्धाचालिले दाढ़ पुढिले असावा, रेणुन नोट्सच्या 'काळीमेही स्वयंवराचे मुळभाषण' करा.

* नोट्सच्या वर्णन कौशलाचा 'मात्रा', 'काळीमेही' 'स्वयंवरा' महानुभाव करी पुढे ज्ञाने ज्ञाह सोदारणा लिहा.

→ प्रक्रिया -

महानुभाव संषुद्धाचालिले व्याख्यानी. इयापुरमाणे गृह वाड्मध्यांती विष्णुनु प्रमाणात निश्चिती केली व्याच्यपुरमाणे काढी प्रमाणात आ संषुद्धाचाले पृथ्वी वाड्मध्यांती विश्वात झाली. झाले कुणीली वैशिष्ट्यपूर्ण झालामात पृथ्वी गृथां निर्माण केळो ल्यासा' त्या गृथापुरमाणे गृथांत झाली गृथां झाले महानुभावाचे सात्रे वाड्मध्यांती पंथपूर्णपूर्णच्या पुरण्यात विर्माण झाले. झालात झाली गृथां त्यांना हापवाद नविले. आ साती गृथां नोट्सच्या काळीमेही स्वयंवर, आदिकमळ वोळिकर्त्त्वाचा श्रीशुपालवद्य, द्यामाद्यस्थ विर्माण, दवकावासाक्त झाल्याप्रिवर्णन.

जारायणवासहूल तद्विपुरविणन् भास्मकुल
उद्धवगीता, विष्वनाथहूल ज्ञानप्रबोध हु
गुरुभाव समाप्ति हाता, चा कृत
गुरुभाव नीरसाना लिहिलोना ज्ञानमणि
स्वर्ववेद हु ग्रंथ ज्ञानिशाय वादमधीन
द्वयसा ज्ञानिशाय उद्धापद उस्तुलेना दिक्षा
ग्रंथा, चा ज्ञानिशायापेक्षी ज्ञानसीपीयव्यवहर,
शिशुपालवृष्टि व वचावरण हु ग्रंथ ज्ञानमान
कार्य ज्ञानः।

* आङ्गान कार्य मृष्टाने कार्य

पात्वीन मनुषील आङ्गान
कान्मानी कार्य मीठे परंपरा ज्ञानमधीन-
श्वेतीकृष्ण पात्वी आङ्गान कार्य महदेवकी
लिहिलो, आङ्गान कार्य उच्चमत! लिहिलो
ज्ञासाना लक्ष्मी त्याल इच्छानकु ज्ञानज्ञे
सासाध्य, आङ्गान मृष्टाने कथा हुया,
उच्चाक्षिष्ठयकु झोनु, डीगानी पुनर्जुन
सांगारे कार्य मृष्टाने आङ्गान कार्य,
पुराणकथा, चा आङ्गान कार्य ही
ज्ञानाद्युक्तलंभ ज्ञासानी, महामाद्युक्त
दामानभाल झोनु कथा सौरुषान
भ्रमज्ञेना ज्ञान, पुराणाद्याल ज्ञानल्लान
सौवाद, उच्चावदादृ प्रयागलीर्यालीर्या वापु
ग्रंथ कार्यना कुम्भा, डीगानी पुराणव्यालीर्या
दामानादा कथाली, पुरोगानी एवं उग्गु
नीलकृष्णा कालाल काली ज्ञानी करिला
लिहिलो, चामानी आङ्गान कार्य ज्ञान
हिंदूमान जातः।

* कवी नरेश -

रामदेवराव यादवांच्या
 दृश्यात लेखाऱ्या व्रतकाळ नोंदवून नावला
 कवी होऱ्यांनी गोऱ्याचे कांगिलाळे नात.
 याच नोंदवाणी कांगिलाळी क्वचिंवढ नावाच
 दृश्यमेव चंद्र लिहिला. ~~याचिवास~~
 नोंदवाणी उत्तु वृषभी लिहिले जसावल
 या ते अस्थाप लेशी उपभक्त नाहिते
 नोंदवाण्या विरिचासांधमुलाली माईली लिहिला
 उत्तुला, डाक्टर नाही. ओळचे व न्यस्तीह
 हे नोंदवाचे दोन शाङ्की यादवयाद्यांच्या
 दृश्याची कवी होते. ओळचे व न्यस्तीह
 आणी अनुकम 'रामाचार्या' व नेवोपाचार्या
 ही दोन कांच लिहिली वू. त्याचे
 वाचन दृश्यात, शाळ. नोंदवाण्या या
 दोन आवानी नोंदवाण्याली काहिलसी लिहिला
 उपाचे कांगिलाळे सामुक्त नोंदवाणी
 कांगिलाळी क्वचिंवढ हे तांच लिहिला.

नोंदवाणी कांगिलाळी क्वचिंवढ
 हे कांच मध्य दृश्यात रामदेवरावांच्या
 साहीने वाचन दृश्यमिळा. तांचालीले
 तांचासोऱ्य, डोऱ्य सोऱ्य पाहुन, रामदेवना
 तो लूप डापूच्या नावावढ व्हाव इसा
 वाठले. ह्यासाठी इत्युक्त ओळीमाणा,
 दृश्यात मोहरा दृश्याचेही उत्कृष्ट अके
 पुढील यात्रु कठोर नोंदवाणी जो उत्तु
 लिहिला तो उत्तु व्हाव कवीना अलंकृत
 क्वचिंवढ लिहिला. उत्तु अलंकृत
 अलंकृत.

नोंदृह महाने,

जो जीते हो-

"आमुच्या कवित्तुणा वोखुलेगल"

काळे कुर्यालोभासि कु

हा वृथ लुम्ब्या नावावडु कूला सु

आमुच्या कवित्तुणा कुली लोगा

आसु नोंदृहानी रामादामदवाना रापाकाळा

सांगिलेला. तराही रामदेवरावानी ले वृथ

नावावडु कुरुभव्या आमुहू व्याहू. दोष

या वृथाल काळे कुले आहू असा साधन

नोंदृहानी वृथ घरी घोगा रोगा. दोष

काषील सिवाही भावानी कुमाद नाशा

आम्या कुकळाला कुरुत्ता. कृषक काळी

उपर्युक्त नाईलाजकलव (काकमिणी कवयवंद) या वृथाच

मध्य, उसला जिल्हेत नुमाना, कुप्रथ काव

लोगा. या कवयानेमुळे नोंदृह कुरुवरुव्या

झाली. अपूर्ण वृथ घोगा ले नागदेवा-

ग्वाराकाळे नाशा कुले आले. तेहापासून हा वृथ माणु-

शेकडी भाव झेपायाल आला. साती वृथाल

घोगा. योगा कौवानाही, सिवाही हा वृथ

कु. १२९३ मध्ये कुरुत्त ओर्डर.

बिहारी गोला काषी द्वा वृथाची

झोवा झोवा ४७५ इतकी आहू.

* कुरुत्त मुगादुलोत-

आमविश्वासपूर्वक.

बिहारी नोंदृहाच्या काकमिणी कवयवंद

कांसाच्या उपर्युक्त मायाल पुणे उच्चा

आवानी जाही, विद्मोहाली कोडिप्पासुर

नगरीत मुमिकु नावाचा सर्वेगुणभूपन्न
 डासा राजा, रोट्य त्रीत होता. व्यापा
 पाच पुत्र होते. कुमी, कुमवाह, कुमर्य,
 कुमकु, कुमाळी, संश्वरी कुमीली नावाची
 मुल्ती. की जी, कपार अतिशय सुदृ
 होती. गुणानही ठेपड होती. राजदूतवाराल
 सुदृव नावाचा शिष्यक होता. सुदृ
 नावाच्या या शिष्यकाच्या मात्राद्वय-
 डासाळी कुमीलीने राजदूताचा अस्मात्
 त्रेण). उत्त्वगाचनही, ती शिक्षिती होती.
 ती वयाल डासाळी होती, मुमिकाळा
 आपल्या कुम्हाच्या विवाहाची सिला
 डासाळी होती. मीमुकु नावाच्या राजाने
 मुल्बीच्या विवाहाविषयीची सिला
 * पुष्टानाला वोळू दावविषयी.

213/2 श्री उद्धिष्ठपुर नामीह
 कुम्हाणकीली नावाचा भाई वत्याच्यासमित
 लिलू व्यावाची. 213. डासाळ व्यावाची डासी
 अस्मृत्याचे सांगितले. वावागाळी उत्ताप्ती
 मुमसी उरुणाचा भावकु कुम्हाच्येव कुमी-
 लीच्याच्या दास्याचा वरस्या माहती मिळ
 राजाल इती पुष्टानाले श्रीमुकु राजाला
 कुम्हाणकीली. वामान उत्त्वाणी
 व लिलू यांना दूरवाराल हून्हु राहण्यास
 सांगितल्या. श्रीमुकुच्या शांगव्यावकाल
 उत्त्वाणी. उत्त्वाणीलीकृ राजपुकुधांची
 वणी वेगवेगाच्या वागाल देऊलीली.
 पण कुमीलीच्या मात्राल राजहृदया
 घेतला नाही. उत्त्वाणी व्याव श्रीकुम्हाणी

कृपापात्र गायन केवो. ते दोहरा मात्र
कूमीणी सुव्यावशी. तिना आकृपात्रि
वेण लागला आहे, हे श्रीभूत्या
लाहोल आणि, त्याने कूमीणीसा
मीकृपास दृश्याचे निश्चित उत्त.

परंतु व्याच्या मात्रा मुळी, कूमीणी
हा श्रीकृपात्रि उक्त कौतुकामाने
त्याने या गोष्ठीस विरोध देशाविला.
श्रीकृपाज्ञाविषयी व्याच्या मनात रुग्णह
आसुत्याने आपल्या पित्याचा सिद्धन्य
कूमीणी माझने काढला.

आपल्या योग्यत्वा मावानी
विरोध, उक्तव्यामुळे कूमीणी उखालक्य
होते. पुढे तिने कृष्ण लालहू नावाच्या
आपल्या उक्तव्यामुळे आपल्या मनोगत लिहून
श्रीकृपात्रि पाढविला. कृष्ण लालहूच्या
श्रीकृपात्रि मेहुक लिहून पुक्का होण्या
पुकीचा तोच्याचा भूग वीजिल झाला आहे.
उपरांती. तोच्याची कथा ही दृवकीची
आहे.

* निश्चित -

१) भवतीत्तु उमलोने कांव (विद्या)
(कांव) —

नदेश्वर्या, कूमीणी,
स्वर्थंकरात संशील तुलजाने कृष्ण आणि
हाणी. कांव तरिक्षानी या कांप्यासाच्या
शक्ता वज्रापुर्वी हा तंत्र विशिष्ट होता.
श्रीकृपाकृतीची उक्तता हे श्रीकृपात्रि
या कृपाच्या दृष्ट महालाले वैष्णवीय होय.

नोंदेहानी आपक्या कांठवे हाथ्यान त्वीषुरभे
लोही - मीकृपण मुमतीना अशिंगता दृश्यासाक्षी!
“जोयासी पदमेश्वर भवतीयी चाड
ते गोड ते है करा अमर गोड
लोया उधीरी नाहि डाववड
जन्म मरणावी”

कृपाकृत्यावचनावी असी
मान्मुतीही यांनी सांगितली - मीकृपण
मवतीकून कृत्यावी निमित्ती आवी
जीसाबा तसी या कृत्याव भवतीपदा
कुबाधिबाजासाब, नोंदेहानी डावकू
महल्ले दिले गेल्यावी रिस्तुन यस,
- मीकृपणकृपण कृमसाब, कृत्यामुक दर्या आवद्या
आमे अनावद द्वाव्या होया या उविला-
कृपान, पुढत्क्या आहेल डास, नोंदेह
स्त्रावला, यातव व्याव्या - मीकृपण-
भवतीही उक्तदा, रिस्तुन यस, याडवाल,
नोंदेहानी साक्षिप्तीक्षयवर ते भवतीलून
उमलाऊस, विकास पावळो दाढ लेण्ठू
कृत्या आहे, डास हे रिस्तुवा कृत्य
आव्याव डालविसासाब नोंदेहानी रसिक-
सामोरु साधु कृत्या हाल.

2) लोणवाहु:

कृत्यापृथान कृत्य रिसिलाना
उवीवद काढ माझी नवावदमी इसला.
मधाकृत्य, विसिलाना हे कृत्य कृत्य
कृत्यक्तवणी हृषाद नाही, याची कृत्यनी
उवीला व्यावी नवाल. अशोलव नोंदेहानी

राजी नावी काळी वेली. नोंद्हाने वणन कुलां उवानकालीन पात, राजीपत्री
विदाशनक्या, वट्यावदील उपाय, निसगवणन
महात्मा, उभाषिक्येक्षेत्रालद्य कुवां
क्षित्रपाल, भीमठ इत्याद्य दृश्यम म्हणते
वणन पतेद्य कवीनी वचन कुलां आहेत.
नोंद्हात्या वणनाच्या तितीतसी झांचा
दरुद्भाद्वाणी दृश्यांत्रांत्रां दूराहेत.
नोंद्हात्या वणनाच्यालूच्या, कूब्यन्न वेभव
मुकात्तुन्न वाच्यांत्रांत्रां आहे.

३) निसगवणन-

महायशुगीन मध्यी वाड-
मुचात्तुन्न इतिहासाल निसगवणन वणन
तिलक्ष्मी आभाव दिश्युन येत नाही
या सानानो उपाधीत शाश्वत्यां गिसग
वणनक्तु नोंद्हाने मात्र निश्चाव वाढ
दिश्युन दिश्यां उपग्रह्य उपायांच्या
४७७ झोम्यामहाय निसगवणनसाठी
नोंद्हानी १७० झोम्या वाच्ये कुलां
सावर्ण, निसगवणन उत्तीर्णी कुली
उम हाता हे दिश्युन येत शाश्वत्यां
उच्चार, नोंद्हात्या कुलीवा ताचे इत्यादि
माग्यांसाठी नोंद्हानी जावकपास ५७ झोम्या
दिश्युन्या झोम्या. नोंद्हात्या निसग-
वणनाच्या झोम्याची दाळ वोक्तिपद्य म्हणजे
ती वणन वाहुमुळा दृष्टिने कुली
जुळात्या रसपरिपोषक उस वणन
नोंद्हानी कुली.

प्रथा और विकासी उपचारों
उपर्युक्त शब्दों के समेत
दोस्री रासी नामा गणनावां शब्द
वकारी प्राकृति (भृष्ट) "

नोरेहीन्या कुम्भीश्वर्यवा
 क्षया क्रम्यालया निसर्जनात्या
 सर्वेषु भाग महान् कुरुक्षेत्र्य
 विष्णु. वार्दृत्या पुमावन पशुपतीय
 काच पण जद समुद्रही उन्मादकु
 कान्त्या. ऊसु त्रिवीना वाटल.
 जिसी - वणनातीन आमीयता ही
 नोरेहीन्या कुरुक्षेत्र्या रात्र इत्येत
 महत्वात्या विशेष झाह. त्रिवेतुना
 (साली शैथा) क्षया त्रिवीलनेक्ष हात्त
 रात्र ऊसु, त्रिवी झाह, त्री, इयात्या
 जिसी - वणन आमीयता जिवंल.
 झालवी झाह.

मुकुम्भेष्टीया विष्ट इवर्द्धोन्ये श्वेत
कंगोन वणन -

मालो न उद्दिशने - त्रिविष्टात्या वणन
 कुरुक्षानंतर, ~~कुरु~~ गामीयीना - त्रिविष्टात्या
 वेद्य लागतो. त्रिविष्टात्या व्यापान
 कुरुक्षेष्टीया विष्टहात्या उवर्द्धोन्ये कुरु
 त्रिमाण झाली वेदी. सारा त्रिवीना
 कुरुक्षु फास्ती वणन श्वेत. विष्टहात्या
 व्याथेत लाजग कुरुक्षेत्र, उन्मादकु झाम्पा।
 गामीयीये त्रिवीने कंगोन वणन लाल्हायी

असेहा आहे:

((मिरहून्हरे पाणी दोसे) कापे
पाच ठेविला पातळ कुवला!!)

आपल्या मुवानी विवाहास
सिद्धीच कृत्यामुळे काशीपीडी असिलागाय,
दृष्टीने काळाकडी आहे काशीपीडी विवाहामुळे
यांच्या संख्या, मैत्रिपीडी उपचार कुटूल.
काशीपीडीना त्वयोऽया त्रिलक्ष्मीहाल छवले,
जाल. कुरुवानाही यांची वाजले असी हे
शुड त्रिलक्ष्मी भात तिळे पाऊळ ठेवतास
ते एवढ्याला जाला इसी वणन येवा
ठवीने असे.

५) आभिजाल कल्पना लिळास —

नोंदित्या काशीपीडीस्वप्नव
या, कर्म्माद्ये ओळून दृष्ट महावाद्ये
विशेष स्थानी त्वाल दृक्षुर्ग वेणारा
कुवान्या कल्पना विभास, वाच, ठवीनी शि
क्या मुळ, आगवलालून वेलासी डेसासी
तवी ठवीने आपल्या असिलाशाश्चिदा
दोपुढी त्वर्णन त्वाल फुडी मोठा वहून
ठवी. या ठवीने वणन उद्दतान
कल्पनाचे पंख नाहुन मोठ्या पुमाणाल
मुदासी माझलो. रसीहृष्ण आणि काशीपीडी
यांच्या वणनाले कल्पना आद्य
सामृद्धी डोंडे ठिकापी इसीसु घेले.
नोंदित्या उव्वप्ततोला, मांवातीच्या वहून
गोभलोने आहे. उक्ती नोंदित्या कल्पना
त्वाल, त्वालादी माझुक नोप वाजन कुल्कुली

क्रेशांगी वर्षा परिवर्षान् कृष्ण अवलम्बना।
प्रियंका योजनाल नदीहारीसंग्रह क्रम्भव
कृष्णालिङ्गासाने झोलपोध मरुनामा आहे,
भूमि, दिन्य कृष्णालिङ्गासातुन डोनेक
डोनीकामाचा नाम आहे।

ग). उत्तेजा, अवंउरावा वैक्षिपिक्यमुण्डपा
कवीने कृलोक वणने

नदीहारी काशीपांडु स्वयंवर
हे कांव डोनेक डोनीकामाल नदीला
होते। नातल्या नात उत्तेजा डोनेक
दीवा वापर काशील होतीन मात्र
प्रमाणाल कृला, प्रकृत आणीत सुंदर-
सुंदर, डोनीकामा डोनीकी आहेल उत्तेजा,
कृष्ण, उत्तिशाशीमी, दृपदील हे, डोनेक
डोनीकामानी हे कांव नदीला आहे
डोनीकामा हा हंड कृशीचा उण असतो।
त्याचुंवे काशीपांडु स्वयंवर हे कांवदुष्ट्या
समुद्री आने आहे।

उत्तेजा हा लद कवीला
आवडला डोनीकामा आहे, उत्तेजा महानी
कृष्णाल द्या, दोने नदीकी आपुण
लूळना, उत्तेजा, नातीला दृष्ट (उपमेय)
ही जाई डाढी दुसारी नदीहु उपमान
न्हा आहे, डोनीकी कृष्णाल उणी वाला
उत्तेजा रक्षातात, उपमेय जाई उपमेय
आहे डोनीकी वर्णिलीला डोनेक
लौश उत्तेजा डोनीकामा हाता।

P.T.O.

() डोवा हातां औरीया छालना।

डोवा हृदयावस्था के बिना।

जौसा जीवेसी के लो हारिना।

चिरपैल रहगानी ॥

विश्वाने व्यथिल होइन,

कार्यशुद्ध आप्या क्षाकोळ्या कामिली।

उवीने केलोंगे वण वास्त्रिय असाव

छारू. वणनाहीले वसीं उत्पुथु उभाव
डानु छिकापी आखुकुन यस।

मु व्यसिरेक्त्या कवीं केलोंग वाप्य—

कामीपी नववर्ष या

काम्याल व्यसिरेक्त्या वाप्य या मानाने

उमी आलना पिस्तु यसा। उपमेच

है, उपमानापेहा। ठोप्प इसे वण-

केले असाव तद व्यसिरेक्त्या वाअक्त्यु

हाला। कामीपीत्या सौर्याव वणन

उसाना। उवी लिहो—

(लया मुर्वाव पाला सरिस्वो

लोडा न्द्रु हितावा उपवा ॥

कामीपीत्या सौर्याव

वणन उसाना उवीसा नगनुका।

काद मोर्यावसाद आक्त्या आहु आमि

है, स्वभावित डाहु उद्दण कवीत्य

उसिभावंत डाहु हित्या सौर्यावा

सोर्याकर नवेहाने उसिकाना वडविका

आहु। कामीत्या उक्त्या मारा

कामीपीत्या सौर्या, विविध भावद्वंद्वा

विद्वावस्था, व्यवहीर उपवाद यांनी

व्यापकोंका डाहु।

४) पातांची वणी (कुरुम्य व्याख्यानिकी) —

नेहृदाच्या (कोकमीपी रुवंगवळ)
सा कठियाल (नोहृपण) न कोकमीपी हे
दोन पाठ महत्वाची हसलील इसे
मिहापूळाळा वाढी, परंतु या कठिया
नोवळ नोहृपण! वासलील उयवाळी
कठियाल त्याचा उल्लक्ष ओढेदी उल्लक्ष
पुक्ष आवेळा नाही. पण कठियाल उभावने
साई वातावरण, भावावलेले हात लिन्याने
त्याच्या कपुणाचे नणावले असे उल्लक्षी.
साई दावसाभाव शाळु वास. हे ताऱ्य
पातामुकेच जिरीले काळेके हात नोहृपण
व कोकमीपी ड. दोन पाताळाळाळस्य भीमात,
लिन्यात, कुरुम्याणकीला भाट, कोकमीपीच्या
साच्या कुरुक्षेत्र कमी, किंशुपूर्व झाडी
पातांची उपर्युक्ती कवीले कठियाल
पण सजीव व्याघाटणेची आहे:

समारोप —

नेहृदाच्या (कोकमीपी रुवंगवळ)
हे कठिया डोनेत उणारी कृती.
त्यापैकी — कृपत उसलेले दिसून योगे.
महायाद्याचा पाठ्याचा इतीवा, धातीमा—
कृपत पाहूना कृष्णवीर गृह्णाणार्थी त्याचा
गोदवी करुम्याल हाणा, नेहृदाच्या व्याख्यान
त्याच्याची मृदुला, कुरुपनीची माहुरी
जीवी, आर्णव, भवती, डावीकडीत भाषेल
कवीले उल्लके वणी ड. डोनेत उणारी
कृपतीम या कठियाल झाच्यामुक हे

ठार्डी व्याकुल ठवुला. तातिथांचोटी
हा नरेहृष्टिचा, शैवीचा दुष्ट चिन्हापन
डाढे, पण यामुळे काढी दिलासा,
होतिलाली हाणी. आमी. नरेहृष्टा
काळ्यात ठाढी उजीवा, भसाव्या ल१२,
शाळीली गुण अवाहित इसऱ्यामुळे
हे कव्य दुष्ट झाँका, फ्रांस, ठवणी.
प्रादृश्याली रुद्धी गोळोली हे अ॒य
शारदी दृष्टीचा, लुहुमोळ ठांबीकाढ ठवाव,
दृष्टि ल१३. ठोप्त ठोळ. मैतूनचि
माधुनुभावाचा, साती वृथात शा
श्रीमोळा (मानाचे) रुद्धान मिळाले.

* सौदमी ग्रंथ -

गुणावीन मराठी वाडमवाचा ज्ञानेश्वर
क. दा. नरेहृष्टाद्य

गुणावीन मराठी वाडमवाचा ज्ञानेश्वर

अ नोंदेह दाढुनाथ आणि सामराज चांदी
कामिळी तुतमंसू : दुष्ट चित्तिसा
→ डा. रमेश झावळणावळ

मुद्राती ग्रंथ : रुद्धकृष्ण आणि समिष्ठा
→ कृष्ण. दशपांड.